

## महाराष्ट्र विधानसभा

चौथे अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

कोळी समाजाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी

कोळी भवन बांधण्याचा निर्णय घेण्याबाबत

(१) ३६६० (२३-१२-२०१४). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सहा आयुक्त (आर/मध्य) विभाग कार्यालयाकडून प्रभाग क्र.९ बोरिवली (प.) येथील एकसर गावातील भुखंड क्र.२२६५ या ठिकाणी कोळी भवन बांधण्याकरिताचा प्रस्ताव महापालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागास दिनांक २५ नोव्हेंबर, २०१३ रोजी प्राप्त झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावानुसार कोळी समाजाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी मुंबईतील मध्यवर्ती विभागात सर्व सुविधांयुक्त कोळी भवन बांधण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार या भवनाच्या निर्मितीसाठी काय तरतूद करण्यात आली आहे,

(४) असल्यास, त्यानुसार केव्हापर्यंत हे कोळी भवन उभारण्यात येणार आहे,

(५) नसल्यास, होणा-या विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०७-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) सदर प्रस्तावानुसार कोळी भवन बांधण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत घेण्यात आला आहे.

(३) सदर भवनाच्या निर्मितीसाठी महानगरपालिकेमार्फत सन २०१५-१६ व २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात रु.१ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.

(४) व (५) सदर कोळी भवनासाठी योग्य जागेची निवड / शोध सुरु असून योग्य जागा प्राप्त झाल्यावर याबाबत महापालिकेमार्फत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

**इंदु मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  
स्मारकासाठी जागा हस्तांतरण करण्याबाबत**

(२) ५९३९ (०६-०७-२०१५). श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इंदु मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा हस्तांतरण व इतर परवानग्यांबाबत शासनाकडून दिरंगाई केली जात असल्याने दिनांक १४ एप्रिल, २०१५ रोजी विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलने केले जाणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबईमधील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा प्रस्ताव विविध परवानग्यांच्या फेऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर महापुरुषांच्या स्मारकांचे त्वरित काम सुरु करण्यासाठी शासनामार्फत कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०८-२०१६) :**(१) प्रस्तुत प्रकरणी इंदु मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे म्हणून समाजाच्या विविध स्तरातून पाठपुरावा होत आहे.

(२) व (३) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासनाचे मान्यतेने श्री.शशी प्रभू यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व संबंधित व्यक्ती आणि संस्था यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतिम करण्यासाठी मा.मंत्री (सामाजिक न्याय) यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. प्रस्तावित स्मारकाची जागा राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य शासनास हस्तांतर होणेची औपचारिकता बाकी असली तरी त्या ठिकाणी काम करण्याचा पूर्ण परवानगी देण्यात आलेली आहे.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकासाठी एकंदर १२ विभागांच्या विविध परवानग्या प्राप्त झालेल्या असून मे.ईजिस कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रा.लि. आणि डिझाईन असोसिएटस यांची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सोलापूर जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नागरीकांनी उघड्यावर  
कचरा टाकल्यास दंड आकारण्याबाबत**

(३) ८९३९ (०६-०७-२०१५). कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत नागरीकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास दंड आकारावा अशी शिफारस सुधारित शहर विकास आराखड्यात करण्यात आली असल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**पनवेल (जि.रायगड) तालुक्यात सिडको हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे**

(४) २१३४३ (११-०८-२०१५). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पनवेल (जि.रायगड) तालुक्यात सिडको हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमानुसार करावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको लि. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, १९७० सालापासून सिडकोने गावठाणाच्या हद्दी वाढवल्या नसल्यामुळे कोणतीही घरे नियमित केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी सिडकोने परवानग्या न दिल्यामुळे अनेक घरे मोडळकीस आलेली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, बांधलेल्या घराचे क्षेत्रफळ प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या विकसित भूखंडाच्या क्षेत्रातून वगळण्याची भूमिका सिडकोने घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, प्रश्न भाग क्र. २ व ३ बाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) असल्यास, कार्यवाहीचे स्वरूप काय ? नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०९-२०१६) :(१) नाही.

(२) ते (५) सिडको महामंडळाने सन १९७६ पासून गावठाण विस्तार योजना लागू केली होती. त्यानुसार ७ गावांमधील प्रकल्पग्रस्तांना एकूण २९.६७ हे. क्षेत्र वाटप करण्यात आले होते.

तथापि, उक्त योजनेला विरोध दर्शविण्यात आल्याने सदर योजना पुढे राबविण्यात आली नाही. प्रकल्पग्रस्तांच्या विरोधानंतर शासन निर्णय दि.१२.३.१९९० नुसार १२.५ टक्के योजना राबविण्यात आल्याने मूळ गावठाण विकास योजना बंद करण्यात आली.

गावठाणातील घरे/गरजेपोटी बांधलेली घरे दुरुस्त करण्याबाबत कोणतीही परवानगी मागितलेली नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांनी गावठाणालगत संपादित जागेवर केलेल्या अतिक्रमणाचे क्षेत्र १२.५ टक्के योजनेमधील पात्रतेच्या क्षेत्रामधून कमी करून ती बांधकामे नियमित केल्यानंतर उर्वरित पात्रतेचा भूखंड वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी दिसून आलेली नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**बनावट अकृषिक दाखल्यांच्या आधारे मीरा भाईदर महानगरपालिकेकडून  
बांधकाम परवानग्या मिळविल्याबाबत**

(५) ४०४५४ (१६-०५-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बनावट अकृषिक दाखल्यांच्या आधारे मीरा भाईदर महानगरपालिकेकडून बांधकाम परवानग्या मिळवून सदनिकांची विक्री करणाऱ्या देवेंद्र गोयल व त्यांची २ मुले तसेच ५ विकासक यांच्यावर भाईदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बांधकाम परवानगीसाठी वापरलेला अकृषिक दाखला क्र. ६६२ बनावट असून सदर दाखला डोंबिवलीच्या गोखले मार्गावरील शिरीष माळकर यांच्या नावाचा व तेथील मौजे चौळे सर्वे नं. २०८/८ या मालमत्तेचा असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने दोषी असणाऱ्या गोयल कुटुंब व संबंधित विकासक आणि त्यांना बनावट दाखला बनविण्यासाठी मदत करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०९-२०१६) :(१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) या प्रकरणी श्री.नरेंद्रकुमार बलवानी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने भाईदर पोलीस स्थानकात विकासक श्र.देवेंद्र गोयल, श्री.रोहित गोयल आणि श्री.अशोक गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकासकाने इमारतीचे बांधकाम पुर्ण केल्यानंतर भोगवटा दाखला प्राप्त करून न घेता, इमारतीचा वापर सुरु केला असल्याने मिरा-भाईदर महानगरपालिकेकडून विकासकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतूदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येत असल्याचे आयुक्त, मिरा-भाईदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कांदिवली (पूर्व) येथील महापालिकेच्या ४ ते ५ इमारती गत  
१० वर्षांपासून वापराविना पडून असल्याबाबत**

(६) ४०४६३ (१३-०५-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कांदिवली (पूर्व) ९० फिट रोड येथे महापालिकेच्या ४ ते ५ इमारती गत १० वर्षांपासून वापराविना पडून आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर इमारती भारतीय खाद्य निगम यांनी महानगरपालिकेला बांधून दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, इमारतीमधील काही भागामध्ये असणाऱ्या कार्यालयांना पाणी, ड्रेनेज सुविधा नाहीत तसेच वीज सुद्धा अडून मधून जात असते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर इमारती वापराविना पासून असण्याची नेमकी काय कारणे आहेत, तसेच कांदिवली परिसरातील मोडकळीला आलेल्या शासकीय कार्यालयांना सदर इमारतीमध्ये जागा देण्यात येणार आहे काय,
- (५) असल्यास, संपूर्ण इमारत चालू करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :(१) हे खरे नाही. तथापि, कांदिवली (पूर्व) ९० फीट रोड येथे महानगरपालिकेची एकच इमारत असून, सदर इमारतीस ए, बी आणि सी अशा विंग आहेत.

या इमारतीत महानगरपालिकेची पोयसर शाळा, विधनसभा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, उपनिबंधक, पी/आर विभाग यांचे कार्यालय, रात्रनिवारे, महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या अभिलेखांसाठी तसेच महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालय यांना जागा देण्यात आली असून काही जागा मा.महानगर दंडाधिकारी न्यायालयांसाठी प्रस्तावित आहे.

- (२) हे खरे नाही. संस्कृती कॉम्प्लेक्स बांधताना महानगरपालिकेस सदर इमारत "गोदाम इमारत" या आरक्षणाखाली विकासकाकडून हस्तांतरित करण्यात आली आहे.
- (३) सदर इमारतीत पाणी, ड्रेनेज व वीज यांची सुविधा आहे.
- (४) सदर इमारतीत मोडकळीस आलेल्या महानगरपालिका शाळा तसेच विविध शासकीय / महानगरपालिका कार्यालयांना जागा देण्यात आली आहे किंवा जागा प्रस्तावित आहेत.
- (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई सिडको हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण करणेबाबत**

(७) ४०८८४ (१६-०५-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई सिडको हद्दीतील खारघर, कामोठे, कळंबोली व खांदा कॉलनी वसाहतीत सिडको प्रशासनाच्या नियोजना अभावी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करीत आहे, असल्यास, कार्यवाहीचे स्वरूप काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०९-२०१६) :**(१) व (२) रेल्वे स्थानक, परिसर, बस स्थानक, उद्याने येथे पुरेसे सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध असल्यामुळे सदर परिस्थितीत गैरसोय होत नाही. तथापि भविष्यात होणारी लोकसंख्यावाढ लक्षात घेवून सिडकोने या वसाहतीमध्ये अतिरिक्त स्वच्छता गृहाची सोय केली असून कामोठे कळंबोली या परिसरातील स्वच्छतागृहे जनतेसाठी नजिकच्या कालावधीत खुली करण्यात येणार आहेत. यामध्ये अद्ययावत असे ई-टॉयलेट (e-Toilet) देखिल प्रस्तावित आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना लाचलुचत विभागाने लाच घेताना अटक केल्याबाबत**

(८) ४१२४१ (१६-०५-२०१६). **श्री.विजय औटी (पारनेर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भायखळा (मुंबई) येथे केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एका तरुणाकडून २ लाखाची लाच घेताना मुंबई महानगरपालिकेच्या "ई" प्रभाग कार्यालयातील इमारत व कारखाने विभागातील उपअभियंता अनुमन नेवरेकर यास दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास रंगेहाथ पकडल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :**(१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्ह्याचे अन्वेषण सुरु असून, सदर प्रकरणी घडलेल्या कार्यपध्दतीतील अनियमिततेच्या अनुषंगाने महानगरपालिकेतर्फे प्राथमिक चौकशी सुरु आहे.

(३) व (४) प्राथमिक चौकशीचे कामकाज सुरु असून, प्राथमिक चौकशीमध्ये जे कर्मचारी दोषी आढळून येतील त्यांचेविरुद्ध महानगरपालिकेमार्फत नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

**ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी  
सीसीटीव्ही कॅमरे अद्यापही न बसविल्याबाबत**

(९) ४१२४६ (१६-०५-२०१६). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका (जि.ठाणे) क्षेत्रातील महापालिकेच्या १३१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेसाठी ३ सत्रांमध्ये पुरेसे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून दिले आहेत. शाळांमध्ये अंदाजे २६० CCTV बसविण्याकरिता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई येथील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयातील एमआरआय व सिटी**

**स्कॅन यंत्रणा पूर्ण वेळ सुरु ठेवण्याबाबत**

(१०) ४१८८० (०५-०५-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथारे (मुराड), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पकर (चेंबूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.संदीप नाईक (ऐरोली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयामध्ये एमआरआय व सिटी स्कॅन रात्री ८ नंतर तसेच रविवार व बँक सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्यात येत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यामुळे संपूर्ण राज्यातून येणा-या गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांचे अतोनात हाल होऊन त्यांना रुग्णालयांच्या आसपास खाजगी एमआरआय चाचणी सेंटरकडे रात्री अपरात्री जावे लागत असल्याने रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना नाहक भूदंड पडतो, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एमआरआय व सिटी स्कॅन सुविधा २४ तास चालू ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :**(१) लोकमान्य टिळक रुग्णालयात सिटी स्कॅन ही अत्यावश्यक सुविधा रुग्णालयातील तसेच बाहेरून येणाऱ्या सर्व रुग्णांना वर्षातील ३६५ दिवस व २४ तास पुरविण्यात येत आहे.

तथापि, एम.आर.आय. ही सुविधा रविवार व बाह्यरुग्ण विभागाच्या सुट्टीचे दिवस वगळता दररोज सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत पुरविण्यात येते.

(२) हे खरे नाही.

रुग्णाला तात्काळ एम.आर.आय. चाचणी करावयास सांगितल्यास ती तात्काळ केली जाते.

(३) लोकमान्य टिळक रुग्णालयात एम.आर.आय. सुविधा २४ तास चालू ठेवण्यासाठी लागणारा कर्मचारीवृंद (तंत्रज्ञ व इतर) वाढविण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

तसेच, नवीन एम.आर.आय. व सिटी स्कॅन मशीन्स मागविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथील खारेगाव रेल्वे उड्डाणपूल उभारण्याबाबत

(११) ४१९६८ (१७-०५-२०१६). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा येथील खारेगाव रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची महापालिकेकडून सुरु असलेली कार्यवाही अद्यापी अपुर्णावस्थेत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पुलाअभावी रेल्वे रुळ ओलांडताना होत असलेल्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :**(१) ठाणे येथील कळवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे लेव्हल क्रॉसिंग क्र. २८/सी येथे ठाणे महानगरपालिका व मध्ये रेल्वे यांच्या संयुक्त भागीदारीमधून (५०%:५०%) रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल (आरओबी) बांधणे प्रस्तावित आहे.

रेल्वेमार्गावरील मुख्य पूलाचे बांधकाम मध्य रेल्वेमार्फत हाती घेण्यात आले आहे. तथापि, पूलाच्या जोडरस्त्यांसाठी आवश्यक जागेचे भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नसल्याने जोडरस्त्यांचे काम सुरु करता आलेले नाही.

जोडरस्त्यांसाठी आवश्यक जागेबाबतचे प्रकरण मा.उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असल्याने सदर जागेच्या भूसंपादनामध्ये अडचणी येत आहेत.

(२) हे खरे नाही.



(३) लागू नाही.

(४) लागू नाही.

### मुंबईतील के पूर्व परिसरातील वाढत्या डेंगूच्या प्रमाणाबाबत

(१२) ४१९९९ (१७-०५-२०१६). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील के पूर्व परिसरात डेंगूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिसरातील डेंगूचा परिणाम कमी करण्यासाठी विशेष कोणती उपाययोजना करण्यात आली आहे,

(३) असल्यास, चिरस्थायी कीटकनाशक उपचार जाळी (Long Lasting Insecticide Treated Bed) उपलब्ध करून देता येईल काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागात डेंगू आजाराच्या नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत :-

#### दैनंदिन तापाचे सर्वेक्षण

- आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते.
- तापाचे रुग्ण आढळल्यास रुग्णांना उपचार व आवश्यकतेनुसार नजीकच्या दवाखाना व रुग्णालयात संदर्भित केले जाते.
- डेंगू रुग्णांच्य सहवासितांचे सर्वेक्षण करण्यात येते.

#### डास प्रतिबंधक उपाययोजना

- किटक नियंत्रण विभागातर्फे संशयीत रुग्णाच्या घरापासून ५००मी. क्षेत्रफळातील परिसरात डास उत्पत्तीची स्थाने शोधून ती नष्ट करून डास नियंत्रणासाठी घरामध्ये धुम्रफवारणी केली जात आहे.
- शोभेच्या फुलदाण्यांमध्ये साचलेले पाणी, कुडीच्या खाली ठेवलेल्या प्लेटमध्ये साचलेले पाणी, फेंगशुईकरिता वापरात असलेल्या विविध वस्तूंमध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करणे, प्लॅस्टिकचे वापरलेले छोटे कप, पत्र्यांचे डबे, वापरात नसलेले टायर्स काढून टाकणे, एस.सी. मधून सोडलेले पाणी, रेफ्रिरेटरच्या मागील बाजूस डिफ्रॉस्टिंगमुळे जमा झालेले पाणी इत्यादी काढून टाकण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
- घरातील व घराबाहेरील पाण्याच्या पिंपामध्ये आरोग्य केंद्रातील स्वयंसेविकांद्वारे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांद्वारे टेमीफॉस या अळीनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.

- एडीस ईजिप्ती डासांचा उपद्रव आढळल्यास त्याठिकाणी घरोघरी तसेच विविध कार्यालयामध्ये धुमुवारणी करण्यात येत आहे.
- जून, २०१५ ते मे, २०१६ मध्ये के/पूर्व विभागातील ११५७ घरांमधील डेंग्यु आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली.
- आरोग्य स्वयंसेवकांमार्फत झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश भागात कन्ट्रनर्स तपासणी करण्यात येऊन कन्ट्रनर्समध्ये टॅमीफॉस हे अळीनाशक औषध टाकण्यात येते.
- ज्या रहिवाश्यांनी डेंग्यु नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणल्या नाहीत अशी १३४ रहिवाशांवर मुंबई महानगरपालिका अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली असून १४७८ रहिवाशांवर ताकीद नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

#### व्यापक जनजागृती

- डेंग्यु नियंत्रणासाठी विशेष जनजागृती मोहिमेंतर्गत १५२ हाऊसिंग सोसायट्या ३०० कार्यालये व औद्योगिक संस्थांमध्ये भेटी देऊन जनजागृती करण्यात आली.
- कामाच्या ठिकाणी व लोकवस्तीमध्ये मलेरिया व डेंग्युविषयी माहिती देणारी ४५०० भित्तीपत्रके लावण्यात आली.
- विभागापातळीवर आमदार, नगरसेवक इ. समवेत प्रभात फेऱ्या, पथनाट्य, ग्रुप टॉक्सचे आयोजन करण्यात आले. होते.
- दिनांक १०.०७.२०१५ ते १६.०७.२०१५ दरम्यान ४ चित्रपटगृहांत डेंग्युविषयक जनजागृती चित्रफित प्रसारीत करण्यात आली.
- डेंग्युविषयक जनजागृती करण्यासाठी वस्तीपातळीवर ६००० पोस्टर्स व गणपती मंडळांमार्फत ५०० पोस्टर्स वितरीत करण्यात आली आहेत. तसेच, ४०,००० हॅण्डबील वस्तीपातळीवर वितरीत करण्यात आली आहे.

- (३) डेंग्यु पसरवणारा डास हा दिवसा चावत असल्यामुळे किटकनशक उपचार जाळीचा दिवसा उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे सदर जाळी उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

#### मुंबईतील बोरीवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांच्या

#### नियुक्तीमुळे जुन्या कामगारांवर अन्याय होत असल्याबाबत

- (१३) ४२०५६ (०५-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील बोरीवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नवीन कंत्राटी कामगारांमुळे महापालिकेच्या जुन्या चतुर्थश्रेणी कामगारांवर अन्याय होणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने महापालिकेच्या जुन्या चतुर्थश्रेणी कामगारांना पुर्ववत नोकरीत सामावून घेण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आलेली नाही.

तथापि, भगवती रुग्णालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या परंतु भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या कामगार/कर्मचाऱ्यांना, मान्यताप्राप्त कर्मचारी/कामगार संघटनांच्या मागणीनुसार, रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि कामगार/कर्मचाऱ्यांचा विकल्प व ज्येष्ठता लक्षात घेऊन पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या ११० रुग्णशय्येच्या भगवती रुग्णालयात टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येत आहे.

भगवती रुग्णालयात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्याबाबत घेतलेल्या निर्णयानुसार कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आल्यास त्यांना आवश्यकतेनुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात घेण्यात येणार आहे.

### मुंबई उपनगरातील कांजूर येथील डम्पींग ग्राऊंड इतरत्र हलविणेबाबत

(१४) ४२१०० (०३-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई उपनगरात कांजूर येथे डम्पींगसाठी शासनाने जागेची निवड केली असल्याने येथील नागरीकांनी त्यास विरोध केला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील नागरीकांचा विरोध लक्षात घेता येथील डम्पींग ग्राऊंड इतर ठिकाणी हलविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) : (१) हे खरे आहे. "मी विक्रोळीकर" या संघटनेचा कांजूर येथील डंपिंग ग्राऊंडसाठी विरोध आहे.

(२) मुंबईतील कचऱ्याची समस्या व त्यामुळे मुंबईतील रहिवाश्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्यात येत असलेली कांजूर येथील भरावभूमी बंद करणे हितावह ठारणार नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबईत पुरेशा प्रमाणात डम्पिंग ग्राऊंड नसल्याबाबत

(१५) ४२१४७ (१७-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अत्यंत गहन झाला असून मुंबईत पुरेशा प्रमाणात डम्पिंग ग्राऊंड नसल्याने नवीन बांधकामांवर बंदी आणण्याचा इशारा हायकोर्टाने शासन व महापालिका प्रशासनाला दिल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने मुंबई महानगरपालिकेला शहरातील कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :** (१) मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे श्री. पांडुरंग पाटील यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक २१७/२००९ च्या अनुषंगाने मा.न्यायालयाने दिनांक २९.०२.२०१६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, दिनांक ०१.०३.२०१६ पासून मुंबईत नवीन बांधकामांना मनाई केली आहे.

(२) कचऱ्याची शास्त्रोक्तरित्या विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मौजे करवले, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील ३८.८७ हेक्टर व ऐरोली ब्रीज, मुलुंड (पूर्व) येथे ३२.७७ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील बड्या खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णालयातील मेडीकल मधून  
औषधाची खरेदी करण्यास सक्ती न करणेबाबत**

(१६) ४२५३४ (०३-०५-२०१६). श्री.संयाम थोपटे (भोर), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील बड्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा गैरफायदा घेवून त्यांना आपल्याच रुग्णालयातील मेडीकल मधून औषधाची खरेदी करण्यास सक्ती नसल्याचे फलक लावण्याची नोटीस महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याने बजावली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अशा प्रकारचे फलक न लावणाऱ्या रुग्णालयांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :** (१) हे खरे आहे.

अन्न व औषध प्रशासन विभाग, यांचे सूचनेनुसार पुणे शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागणारी औषधे त्याच रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमधून खरेदी करण्याची सक्ती नाही. या आशयाचे फलक लावण्याची नोटीस खाजगी रुग्णालयांना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत देण्यात आली आहे.

(२) पुणे शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये संबंधीत आशयाचे फलक रुग्णालय प्रशासनाने लावले आहेत अगर कसे, याबाबत पहाणी करून फलक लावले नसल्याचे आढळून आल्यास, अशा रुग्णालयांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत पुणे महानगरपालिकेने दिनांक ३.६.२०१६ च्या पत्रान्वये अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांना कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये फार्मसी विभागात अधीक्षक व उपअधीक्षक दर्जाची पदे रद्द करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केल्याबाबत**

(१७) ४२९२२ (१७-०५-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये औषध व इंजेक्शनचा दर्जा तपासण्यासाठी असलेल्या फार्मसी विभागात अधीक्षक व उपअधीक्षक दर्जाची पदे रद्द करण्यास महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाच्या औषधांचा पुरवठा करण्यासह औषधांचा दर्जा राखण्याबाबत शासनाने कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधीक्षक औषधनिर्माण शाळा या संवर्गातील दोन पदांवर व उपअधीक्षक औषधनिर्माण शाळा या संवर्गातील चार पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत.

सदर पदावरील कार्यरत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, सदर पदे व्यपगत होऊन त्याऐवजी, सदर पदांची औषधनिर्माता ते वरिष्ठ औषधनिर्माता आणि मुख्य औषधनिर्माता अशी साखळी राहिल.

उपरोक्त पदांची अर्हता सुधारीत करण्यात येत असून त्यामुळे अधिक कुशल औषधनिर्माता मिळून त्याचा फायदा औषधे व इंजेक्शनचा दर्जा तपासण्यासाठी व उंचावण्यासाठी चांगल्या रितीने होऊ शकेल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापुर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत**

(१८) ४३२९४ (०५-०५-२०१६). श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापुर जिल्ह्यात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना पूर्वीप्रमाणे चालू करावी आणि अन्य मागण्याबाबत बांधकाम कामगारांनी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास कोल्हापुर, सांगली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बांधकाम कामगारांच्या मागण्या काय आहेत व सदर मागण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश महेता (२२-०८-२०१६) :**(१) हे खरे आहे.

(२) बांधकाम कामगारांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत :-

- (१) मेडीकलेम योजना दिनांक २०.८.२०१५ पासून बंद केली आहे ती सुरु करण्यात यावी.
- (२) दिवाळीला दहा हजारांचा बोनस देण्यात यावा.
- (३) घरासाठी पाच लाख रुपये अनुदान, दहा लाख रुपये बिनव्याजी कर्ज.
- (४) ५५ वर्षावरील कामगारांना एक लाख रुपये सन्मानधन व एक हजार रुपये पेन्शने.
- (५) बांधकाम कल्याणकारी मंडळावर सीटूचा प्रतिनिधी घ्यावा.
- (६) एस.टी. पास मोफत द्यावा.
- (७) फंड, विमा, ग्रॅज्युईटी सुरु करावी.
- (८) बांधकाम कामगारांच्या मुलामुलींसाठी तसेच अविवाहित बांधकाम कामगारांना एक लाख रुपयांची तरतूद करावी.

मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांकरिता असलेल्या आरोग्य विमा योजनेची मुदत संपुष्टात आली आहे. तथापि, सार्वजनिक आरोग्य विभागातर्गत प्रस्तावित "महात्मा फुले जन आरोग्य विमा योजना" अंतर्गत एक स्वतंत्र गट म्हणून बांधकाम कामगारांचा समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस, घरासाठी अनुदान अथवा कर्ज देण्याची, सन्मानधन देण्याची, एस.टी.पास मोफत देण्याची योजना अस्तित्वात नाही.

बांधकाम कामगारांना भविष्य निर्वाह निधी व उपदानाबाबतचा लाभ कायद्यानुसार संबंधित नियोकृत्याकडून दिला जातो.

विमा बाबत प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

बांधकाम कामगारांच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या प्रतीपूर्तीसाठी रु.१०,०००/- ऐवजी रु.३०,००० अशी वाढ करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर लावण्यात येणारे**

**होर्डींग्ज, पोस्टर्स, जाहीरातींवर तात्काळ कारवाई करण्याबाबत**

(१९) ४४०८३ (१७-०५-२०१६). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक रस्ते, पदपथ व इतर ठिकाणी विविध राजकिय पक्षांकडून, धार्मिक संस्थांकडून तसेच व्यावसायिक पक्षकारांकडून लोखंडी नामफलक, कापडी पताका, फलक कटआऊट तसेच निरनिराळे सण व नेत्यांचे वाढदिवस, नेत्यांचे आगमन, जनतेला शुभेच्छा देण्यासाठी विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावर लावण्यात येणारे होर्डिंग्ज, पोस्टर्स, जाहीरातींवर तात्काळ कारवाई करून महापालिकेकडून काढून टाकण्यात येतात, हे खरे आहे काय,
- (२) तसेच, या मुख्य रस्त्यावर छोट्या कंपन्यां किंवा छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांकडून लावण्यात येणाऱ्या भिंतीवरील पत्रक, जाहीरात, होर्डिंग्ज पोस्टर्स काढून टाकण्याबाबत संबंधितांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत असते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर जाहीरात होर्डिंग्ज, पोस्टर्स काढण्याबाबत दुर्लक्ष करण्यामागील कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, व त्यानुसार शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०९-२०१६) :**(१) अनधिकृतपणे लागणारे जाहिरात फलक काढण्यात येतात.
- (२) हे खरे नाही.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**नवीमुंबई महानगरपालिकेने शासनास सादर केलेल्या  
आकृतीबंध आराखड्यास मान्यता मिळणेबाबत**

- (२०) ४४१३८ (०३-०५-२०१६). श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नवी मुंबई महानगरपालिकेचा वाढता व्याप विचारात घेता जवळपास ५ ते ६ हजार अधिकारी/ कर्मचारी यांची आवश्यकता असतांना सद्यःस्थितीमध्ये केवळ २ हजार ३०० अधिकारी/ कर्मचारी कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पदे भरण्यासंबंधीचा आकृतीबंध आराखडा महानगरपालिकेने दोन वर्षापूर्वी शासनाच्या मंजूरीसाठी पाठवूनही अद्याप त्यास मंजूरी मिळाली नसल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, आकृतीबंध आराखड्यास मंजूरी देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (१९-०९-२०१६) :**(१) नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर एकूण ३२५१ पदे मंजूर असून सद्यस्थितीत एकूण २३७० अधिकारी/कर्मचारी सेवारत आहेत.

(२) नवी मुंबई महानगरपालिकेकडून विविध संवर्गातील पदांच्या आकृतीबंधाचा प्रस्ताव सन २०१३ मध्ये शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन स्तरावर वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या.

या बैठकांदरम्यान झालेल्या चर्चेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेकडून पदांच्या आकृतीबंधाबाबतचा सुधारीत प्रस्ताव दि.०७/०३/२०१५ रोजी सादर करण्यात आला. तद् नंतर पुन्हा दि.२७/०६/२०१६ च्या अर्धशासकीय पत्रान्वये आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी याबाबत फेरप्रस्ताव शासनास सादर केला आहे.

(३) नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकरीता विविध संवर्गातील १०८५ पदांना, तर अग्निशमन विभागाकरीता विविध संवर्गातील ४१९ पदांना शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून दि.२७/०६/२०१६ च्या अर्धशासकीय पत्रान्वये प्राप्त झालेल्या फेरप्रस्तावाच्या अनुषंगाने छाननी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर मेट्रो (एन.आय.टी.) रिजन क्षेत्रातील विकास शुल्क महानगरपालिका क्षेत्रातील शुल्क ५० टक्केनी कमी करण्याबाबत**

**(२१) ४५५५८ (१७-०५-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर मेट्रो (एन.आय.टी.) रिजन क्षेत्रातील विकास शुल्क महानगरपालिका क्षेत्रातील शुल्क ५० टक्के नी कमी करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (२०-०९-२०१६) :**(१) होय.

(२) मा.आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र यांनी मा.मंत्री ऊर्जा तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा यांना दि.२२.१२.२०१५ च्या पत्रान्वये मेट्रो क्षेत्रातील विकास शुल्क ५०टक्के कमी करून रु.२७/- प्रती चौ.फूट प्रमाणे घेण्यात यावे अशी विनंती केली होती. सदर विनंतीच्या अनुषंगाने नागपूर सुधार प्रन्यासने पत्र क्र.का.अ. (मेट्रो)/स.अ. (मेट्रो-१)/४१९९ दि.३०.०१.२०१६ अन्वये मा.मंत्री ऊर्जा तथा पालकमंत्री, नागपूर जिल्हा यांना वस्तुस्थिती कळविलेली आहे या पत्राप्रमाणे रु.२७/- प्रती चौ.फूट दर आकारून अभिन्यासात विकास कामे करणे शक्य होणार नाही असे कळविण्यात आलेले आहे.

(३) विलंबाचा प्रश्न येत नाही.



**ठाकुर्ली रेल्वे मार्गाला समांतर एलीव्हेटेड मार्गाबाबत**

- (२२) ४५६५४ (१३-०५-२०१६). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) ठाकुर्ली रेल्वे मार्गाला समांतर एलीव्हेटेड मार्गासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने गत दिड वर्षांपासून तीन वेळा निविदा काढूनही कामाला सुरुवात झाली नाही असे निदर्शनात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर एलीव्हेटेड मार्ग उभारण्याकरिता काढलेल्या निविदेनुसार काम करून घेतले व भविष्यात रेल्वे व खाजगी मालकांची जमीन ताब्यात आली नाही तर पैसे खर्च होऊनही समांतर रस्ता पूर्ण न होण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिकेने बीएसयुपी प्रकल्पात जागा ताब्यात नसताना निविदा मागविल्या होत्या त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नव्हती, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर एलीव्हेटेड मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०९-२०१६) :(१) या कामाकरीता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून मागविण्यात आलेल्या पहिल्या दोन निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मात्र महानगरपालिकेकडून तिसऱ्यांदा मागविण्यात आलेल्या निविदांना दोन अभिकरणांकडून प्रतिसाद प्राप्त झाले आहेत. यापैकी न्युनतम देकार असलेल्या मे.व्ही.यु.बी. इंजिनियरींग प्रा.लि. यांची निविदा पालिका प्रशासनाने स्विकृत केली असून महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे मान्यतेसाठी सादर केली आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) बी.एस.यु.पी. प्रकल्प हा स्वतंत्र प्रकल्प असून या प्रकल्पाच्या व ठाकुर्ली पुलाच्या कामाच्या स्वरूपात साधर्म्य नाही.
- (४) महानगरपालिकेकडून प्रस्तावित उड्डाण पुल व एलीव्हेटेड मार्गाच्या पोहोच रस्त्यासह दोन टप्पे करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात ठाकुर्ली रेल्वे फाटकापर्यंत नियोजित उड्डाण पुल आणि ठाकुर्ली पुर्व भागात उंच मार्ग बांधण्याकरीता महानगरपालिकेकडून निविदा मागविण्यात आल्या असून या निविदा मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. सदर निविदेअंतर्गत प्रस्तावित कामाकरीता लागणारी जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे.

दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित असलेल्या उर्वरित उंच मार्गाचा काही भाग रेल्वेच्या मालकीच्या जागेतून व काही भाग खाजगी जागेतून जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जागेवरील प्रस्तावित उंच मार्गाकरीता रेल्वे विभागाने मंजूरी दिली आहे तर त्यापुढील खाजगी

जागेतील कामाकरीता महानगरपालिकेकडून भूसंपादनाची कार्यवाही सुरु असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

---

**नाशिक जिल्ह्यात तब्बल ३५० बांधकाम मंजूरीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत**

(२३) ४६६४४ (०७-०५-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यात तब्बल ३५० बांधकाम मंजूरीचे प्रस्ताव माहे नोव्हेंबर, २०१५ पासून तसेच महानगरपालिकेकडे पडून आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बांधकामांना मंजूरी व बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०९-२०१६) :(१) नाशिक महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नाशिक महानगरपालिकेची मंजूर विकास नियंत्रण नियमावली यामधील तरतूदनुसार विकसन परवानगी दिल्या जातात. विकसन परवानगी / बांधकाम मंजूरी प्रस्ताव मंजूरीरिता ६० दिवसाची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली असून या मुदतीत विकसन परवानगी प्रस्तावाची छाननी करून नियमांची पूर्तता करणाऱ्या प्रस्तावांना तत्त्वतः मंजूरी देण्यात येते व त्याअनुषंगाने विकासकास पूर्तता करण्याबाबतचे पत्र देण्यात येते. तसेच जे प्रस्ताव नियमानुसार सादर झालेले नाहीत असे प्रस्ताव नामंजूर करण्यात येतात, यास्तव माहे नोव्हेंबर २०१५ पासून ३५० बांधकाम मंजूरीचे प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेकडे पडून आहेत हे म्हणणे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) लागू नाही.

---

**बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या ई-निविदा गैरव्यवहाराच्या चौकशीबाबत**

(२४) ४७५९९ (०५-०५-२०१६). श्री.रमेश लटके (अंधेरी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सन २०१३-१४ मध्ये ई-निविदेचा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून अधिकाऱ्यांनी स्वतःचा आय.डी.न वापरता दुसऱ्यांच्या आय.डी.चा वापर करून कामे केली आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकरणी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त यांनी चौकशीचे आदेश देऊन चौकशी समिती नेमली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीअंती काय आढळून आले, तदनुसार चौकशीत दोषी अधिका-यांवर कोणती कारवाई करण्यात आली,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :**(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेत सन २०१३-१४ मध्ये ई-निविदेचा मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असून अधिकाऱ्यांनी स्वतःचा आय.डी. न वापरता दुसऱ्यांच्या आय.डी. चा वापर करून कामे केल्याचे आरोप झाले आहेत.

(२) हे खरे आहे. सदर प्रकरणी खात्यांतर्गत सर्वकष चौकशी करण्याकरिता उपायुक्त (परि-६), उपायुक्त (परि-२) व उपायुक्त (परि-७) यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

(३) व (४) सदर समितीमार्फत एकूण ८४ संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर आरोपपत्र बजावण्यात आले असून खात्यांतर्गत सर्वकष चौकशीचे काम अद्याप सुरु आहे.

सदर चौकशीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये दोषी आढळून आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेमार्फत नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

#### सिंधुदुर्ग जिल्हयातील कचऱ्या घरांच्या दुरुस्तीबाबत

(२५) ४८१५६ (१७-०५-२०१६). **श्री.वैभव नाईक (कुडाळ) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्हयातील २५ हजार ३७५ कचऱ्या घरांच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करून आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त घरांच्या दुरुस्तीचा आराखड्यावर केव्हापर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार आहे,

(३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच आराखड्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :**(१) हे खरे नाही. सिंधुदुर्ग जिल्हयातील नगरपरिषद/नगरपंचायतीकडील कचऱ्या घरांच्या दुरुस्तीचा आराखडा आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आलेला नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामे नियमित करण्याबाबत**

(२६) ४८५०३ (०७-०५-२०१६). श्री.अनिल कदम (निफाड), श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील किती बांधकामे नियमित करण्यात आली आहेत व किती बांधकामे शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आली आहेत,
- (२) असल्यास, जी बांधकामे आयुक्तांनी मंजूर केली आहेत त्यापैकी किती बांधकामे नियमित व अनधिकृत आहेत,
- (३) तसेच, अनधिकृत बांधकामे आयुक्तांनी मंजूर केली असल्यास शासनाची मंजूरी घेण्यात आली होती काय, नसल्यास त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०९-२०१६) :(१) नाशिक महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व नाशिक महानगरपालिकेची मंजूर विकास नियंत्रण नियमावली यामधील तरतूदीनुसार विकसन परवानगी दिल्या जातात. सदर नियमावलीमध्ये अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतची तरतूद समाविष्ट नसल्याने नाशिक महानगरपालिकेतर्फे अनधिकृत बांधकामे नियमित करण्यात आलेली नाहीत. तसेच अशा बांधकामाबाबत शासनाकडे मंजूरीस्तव प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही.

- (२) लागू नाही.
- (३) लागू नाही.

**हजारो कंपन्यांनी ईपीएफओ कार्यालयाकडे कर्मचा-यांची पीएफ जमा केला नसल्याबाबत**

(२७) ४९०४० (०३-०५-२०१६). श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनिअस प्रॉव्हिडंट अँक्ट १९५२ नुसार कर्मचा-यांसाठी भविष्य निर्वाह निधी ही योजना शासनाने सुरु केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अडीच लाख कर्मचा-यांच्या वेतनातून पैशांची कपात करुनही हजारो कंपन्यांनी ईपीएफओ कार्यालयाकडे कर्मचा-यांचा पीएफ जमाच केला नसल्याची बाब माहे डिसेंबर, २०१५ मध्ये शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, तदनुसार कर्मचा-यांना पीएफची रक्कम मिळण्याबाबत संबंधित कंपन्यांवर शासनाने कोणती कारवाई केली अथवा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. प्रकाश महेता (१७-०९-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

केंद्र शासनाने ही योजना सुरु केली आहे.

(२) होय. महाराष्ट्रातील ५३८४ आस्थापनांनी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अॅन्ड मिसलेनिअस प्रॉव्हिडंट अॅक्ट, १९५२ अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पी.एफ.ची रक्कम जमा केलेली नाही.

(३) सदर प्रकरणी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट अॅक्ट, १९५२ या अधिनियमाखालील विविध कलमांन्वये महाराष्ट्रातील या ५३८४ आस्थापनाविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे :-

कलम	त्या अंतर्गत कारवाई करण्यात येणाऱ्या आस्थापनांची संख्या
७ए	४४११
१४बी	२०१
८एफ	७४०
४०६/४०९ कलमांतर्गत दाखल गुन्हे	०४
कलम ८ खाली जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांची संख्या	२८
एकूण	५३८४

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरात गायमुख ते कोपरी व मुंब्रा पर्यंत पसरलेल्या ३४ किलोमीटर खाडी किनाऱ्याचा युरोपच्या धर्तीवर विकास करण्याबाबत

(२८) ४९१४४ (०३-०५-२०१६). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरात गायमुख ते कोपरी व मुंब्रा पर्यंत पसरलेल्या ३४ किलोमीटर खाडी किनाऱ्यावर युरोपच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आखण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विकास योजनेबाबत कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, योजनेचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) ठाणे महारगपालिका क्षेत्रातील सुमारे ३२ कि.मी. लांबीच्या खाडी किनारा आहे सदर खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासाठी १३ भागात वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट मास्टर प्लॅनला मान्यता देण्यात आली आहे.

तसेच यामधील झोन क्र.१ मधील सिडको बस स्टॉप ते साकेत या ३.४ कि.मी. लांबीच्या एका भागाच्या प्रकल्पास राज्य शासनाच्या महाराष्ट्र कोस्टलझोन मॅनेजमेंट अॅथोरिटीचे अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी दिली आहे. सदरचा प्रस्ताव स्मार्ट सिटी अभियानात प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबईच्या तुर्भे सेक्टर २२ येथील रामतनू माता बाल रुग्णालयाची  
इमारत अत्यंत धोकादायक असल्याबाबत**

(२९) ४९४६० (१३-०५-२०१६). अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईच्या तुर्भे सेक्टर २२ येथे रामतनू माता बाल रुग्णालय असलेली इमारत अत्यंत धोकादायक असल्याचे महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या बापूजी कन्सल्टंट या सल्लागार कंपनीने दिनांक ११ ऑगस्ट, २०१४ रोजी दिलेल्या संरचनात्मक अहवालात नमूद केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, असे असतानाही मोडकळीस आलेल्या इमारतीत महानगरपालिकेने रुग्णालय सुरु ठेवून सदर इमारतीत अभियंता विभागाने २३ लाख रुपये खर्च करून उद्ववाहन बसविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मोडकळीस आलेले रुग्णालय दिनांक ३० जुलै, २०१५ रोजी बंद करण्याचा निर्णय घेऊनही रुग्णांना सुट्टी देऊन तसेच इतर रुग्णांना वाशी येथे स्थलांतरित करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मोडकळीस आलेल्या या इमारतीत २५ लाख रुपये खर्चून उद्ववाहन बसविणाऱ्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०९-२०१६) :**(१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) नवी मुंबई महानगरपालिकेकडून सदर रुग्णालय दि.३० जुलै, २०१५ रोजी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व रुग्णालयात नवीन रुग्ण भरती करण्याचे बंद करण्यात आले.

मात्र रुग्णालयात आधीच भरती असलेल्या रुग्णांना पुर्ण बरे झाल्याशिवाय रुग्णालयातून सोडण्यात आलेले नाही अथवा वाशी येथे स्थलांतरीत करण्यात आलेले नाही.

(४) हे रुग्णालय तळ + २ मजल्यांचे असून दि.३०/०६/२०१४ रोजी तेथील उद्ववाहन बंद झाले हे उद्ववाहन दुरुस्त करण्याच्या स्थितीत नव्हते.

सदर रुग्णालय हे माता बाल संगोपन केंद्र असल्याने त्याठिकाणी गरोदर स्त्रिया तपासणी व प्रसूतीकरीता येतात व त्यांना उपचाराकरीता पहिल्या मजल्यावर जावे लागते.

त्यामुळे भविष्यात अपघात होऊ नये, याकरीता या रुग्णालयात तातडीने नवीन उद्वाहन बसविण्यात आले. इमारतीचा वापर बंद झाल्यानंतर हे उद्वाहन इतर इमारतीत स्थलांतरीत करून वापरणे शक्य आहे.

रुग्णालयीन सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या रुग्णालयात नवीन उद्वाहन बसविण्यात आले असल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

#### नाशिककरांना टीडीआर देण्यासाठी शासनाने नव्या धोरणाचा पुनर्विचार करण्याबाबत

(३०) ५०३३६ (०७-०५-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या नवीन टीडीआर धोरणामुळे नाशिककरांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, विकास आराखड्यातील रस्ते सोडले तर शहरातील ८० टक्के भागातील सर्वच रस्ते ७.५ मीटरचे असल्याने या रस्त्यांसन्मुख जुन्या इमारतींचा पुनर्विकास ठप्प होणार आहे. टीडीआर लोड करता येणार असल्याने विकासक पुढे येणार नाहीत परिणामी पुरवठा घटल्याने घरे महागणार असून याचा फटका गृहस्वप्न पाहणाऱ्यांना बसणार असल्याचे माहे फेब्रुवारी,२०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एकाच प्रकारच्या रस्त्यावर कमी जास्त आकाराच्या प्लॉटसला वेगवेगळा टीडीआर दिल्याने समानतेच्या हक्काचे उल्लंघन होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ६ आणि ७.५ मीटरच्या रस्त्यांवरील प्लॉटला बिल्डिंग बायलॉजची पूर्तता होत असल्याने तेथे काही प्रमाणात टीडीआर देण्यासाठी शासनाने नव्या धोरणाचा पुनर्विचार करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०९-२०१६) :(१) ९ मी. पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर TDR अनुज्ञेय न करण्याचे शासनाचे धोरण आहे त्या मागील उद्देश हा लोकहिताचा आहे. जास्त रुंदीच्या रस्त्यावर जास्त चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करण्यात आला आहे कारण त्याद्वारे आवश्यक सुविधा पुरविणे महानगरपालिकेस शक्य होईल व नागरीकांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यास मदत होईल.

(२) शासन अधिसूचना क्र.टिपीएस-१८१३/३०६७/प्र.क्र.१२२/१२/मनपा/नवि-१३ चे अनुषंगाने मा.शासन पुरकपत्रक क्र.टिपीएस-१८१३/३०६७/प्र.क्र.१२२/१२/मनपा/नवि-१३ दि.०२.०५.२०१६ नुसार नियम क्र. ५.४.१ मधील भुखंडाचे अंमलबजावणी बाबतची सदर तरतूद रद्द करण्यात आलेली असून केवळ रस्त्याचे रुंदीनुसार टि.डी.आर.अनुज्ञेय करण्यात आलेला आहे.

- (३) नाही.  
(४) विलंबाचा प्रश्न उद्भवत नाही.

**कळवा खाडीवर साकेत येथे तिसरा पूल बांधण्यात येणार असल्याबाबत**

(३१) ५१७८७ (१७-०५-२०१६). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे कळवा मुंब्रा शहरांना जोडणाऱ्या कळवा खाडीवरील ब्रिटीश कालीन पूलाच्या कमानाचे काही दगड निखळून पडले, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, सदर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कळवा खाडीवर साकेत येथे तिसरा पूल बांधण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,  
(३) असल्यास, सदर पूलास एकूण किती खर्च येणार आहे व त्यानुसार शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :(१) होय.

- (२) होय. या परिसरातील वाहतुक कोंडी कमी करणेच्या दृष्टीने ठाणे व कळवा यांना जोडणारा नवीन पुल बांधणेचे काम हाती घेतले आहे.  
(३) सदर पुल बांधकाम करणेसाठी रु.१८३.६६ कोटी इतका खर्च अपेक्षित असून पुलाचे बांधकाम सुरु आहे.  
(४) लागू नाही.

**नवी मुंबई कोपरखैरणे परिसरातील सेक्टर नं.२३ मधील बालमाता  
रुग्णलय तीन महिन्यापासून बंद असल्याबाबत**

(३२) ५१९२४ (११-०५-२०१६). श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई कोपरखैरणे परिसरातील सेक्टर नं.२३ मधील बालमाता रुग्णलय तीन महिन्यापासून बंद आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, रुग्णाचे उपचाराविना हाल होवू नये म्हणून सदर रुग्णालय तातडीने सुरु करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?



**श्री. देवेंद्र फडणवीस (१९-०९-२०१६) :**(१) नवी मुंबई महानगरपालिकेकडून सदर रुग्णालयाच्या इमारतीची संरचनात्मक तपासणी केली असता, ही इमारत धोकादायक असल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सदर माता बाल रुग्णालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

(२) हे रुग्णालय बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होवू नये, याकरीता पर्यायी व्यवस्था म्हणून महानगरपालिकेकडून सार्वजनिक रुग्णालय ऐरोली व सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना आता तिकिटांऐवजी "मोबिलिटी कार्ड"ची सुविधा उपलब्ध होणार असल्याबाबत**

**(३३) ५३७४९ (२९-०८-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना आता तिकिटांऐवजी "मोबिलिटी कार्ड" ची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे दिनांक १८ मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बस कुठे आहे, ती थांब्यावर कधी येईल, ही माहिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांकरिता "मोबाईल ॲप" ची सुविधा पुरविणार आहे. शिवाय, बसगाड्यांमध्ये "जीपीएस" यंत्रणा आणि चालक आणि वाहकांना नियंत्रण कक्षाच्या संपर्कात ठेवण्यासाठी वायरलेसची सुविधाही उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करताना मोबिलिटी कार्ड वापर करावा लागणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच पहिल्या टप्प्यात "पीएमपी" ताफ्यातील सर्व बसगाड्यांना "जीपीएस" यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना नव्याने मिळणाऱ्या सोयी सुविधांबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :**(१) होय.

पुणे महानगर परिवहन मंडळामंडळाच्या विविध पास केंद्रावरती "मोबिलिटी कार्ड" देण्यात येणार आहे. यासाठी पास केंद्रावर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम चालू आहे.

(२) पीएमपीएमएल कडील जीपीएस यंत्रणेमुळे संचलनातील बसेसचे ठिकाण कोठे आहे. बसेसच्या वेगावरील माहिती समजते. त्याचे नियंत्रण सेंट्रल कंट्रोल सेंट्रलमधून केले जाते. मोबाईल ॲपमुळे बस थांब्यावरती कधी येणार याची माहिती उपलब्ध होते. प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करताना मोबिलिटी कार्डचा वापर करणे यासाठी एमआय कार्ड देण्यात येणार आहे.

- (३) पीएमपीएमएल कडील १०२२ बसेसना जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.
- (४) पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून बीआरटी मार्गावरील स्थानके, टर्मिनल, आयटीएसमएस यंत्रणा, सेंट्रल कंट्रोल रुम इ. च्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलढाणा येथे उभारण्यात येणाऱ्या फायर हाऊसचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडल्याबाबत**

(३४) ५४९४७ (२६-०८-२०१६). डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलढाणा येथे सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणारे फायर हाऊसचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सर्वच तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला अग्निशमन वाहनांची सोय करण्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री यांनी करूनही आतापर्यंत एकाही ग्रामपंचायतीला अग्निशमन वाहन देण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :(१) सदर काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे.

(२) व (३) याबाबत दि.१२/०८/२०१६ अन्वये शासन निर्णय निर्गमित करून नव्याने तालुका स्तरावर स्थापित नगरपंचायतींचा महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियानांतर्गत समावेश करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबत**

(३५) ५५२९९ (२६-०८-२०१६). श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान स्त्रियांच्या पोटात ठेवलेला कापसाचा बोळा तसाच राहिला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२६-०९-२०१६) : (१) नाही, हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात नर्सिंग होम आणि खाजगी क्लिनिकना परवानगी देण्याच्या प्रक्रियेबाबत

(३६) ५६४३५ (२९-०८-२०१६). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नर्सिंग होम आणि खाजगी क्लिनिकना परवानगी देतेवेळी "बायो मेडिकल वेस्टेज" चा खर्च पुणे महापालिकेकडून केला जात असला तरी अद्यापही महापालिका क्षेत्रात सुमारे २५०० ते ३००० इतक्या क्लिनिकची नोंद झाली नसल्याचे अलिकडेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार या प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२७-०९-२०१६) : (१) व (२) पुणे महानगरपालिका हद्दीतील खाजगी हॉस्पिटल /नर्सिंग होममध्ये तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन व हताळणी) नियम २००० नुसार विल्हेवाट लावणेत येते. सद्यःस्थितीत २८९६ खाजगी दवाखाने /क्लिनिक या सुविधेमध्ये सहभागी झाले असून, त्यासाठी महानगरपालिका संबंधित वैद्यकीय आस्थापनेकडून सेवा शुल्क आकारते.

पुणे शहरातील खाजगी व्यवसायीकांकडे निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरीता महानगरपालिकेतर्फे पे अँड युज या तत्वावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील सर्व खाजगी रुग्णालयातील कचरा गोळा करून त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते.

जे दवाखाने /क्लिनिक सदर सुविधेत सहभागी झालेले नाहीत अशा वैद्यकीय आस्थापनांना जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबतच्या उपरोक्त योजनेत सहभागी होण्याकरीता प्रोत्साहित केले जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**कल्याण-डोंबिवली येथील घनकचरा प्रकल्पाबाबत**

(३७) ५७५२८ (२६-०८-२०१६). श्री.संजय केळकर (ठाणे), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण - डोंबिवली महापालिका प्रशासनाला घनकचरा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरीता न्यायालयाने आदेश देऊनही महापालिकेकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकल्पावर कोट्यावधी रुपये खर्च करून शिवाय सल्लागार नेमूनही त्यांचे मार्गदर्शन घेतले जात नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०९-२०१६) :(१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पंढरपूर (ता.जि.सोलापूर) येथील इसबावी (पंढरपूर) येथील उजनी**

**प्रकल्पग्रस्तांचे पिण्याचे पाणी बंद केल्याबाबत**

(३८) ५८२०१ (२९-०८-२०१६). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (ता.जि.सोलापूर) येथील इसबावी (पंढरपूर) येथील उजनी प्रकल्पग्रस्तांचे पिण्याचे पाणी बंद केल्याने ऐन उन्हाळ्यात प्रकल्पग्रस्तांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे,हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पंढरपूर शहरातील इसबावी येथील प्रकल्पग्रस्तांना १९८७ साली नगरपालिकेत समाविष्ट केले परंतु मागील २३ वर्षे नगरपालिकेने प्रकल्पग्रस्तांना पिण्याचे पाणी दिले नसून प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनानंतर बेकायदेशीररित्या १५० नळ जोडणी दिल्या आहेत. बेकायदेशीररित्या नळजोडणी दिल्याने प्रकल्पग्रस्तांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही तसेच संबंधित नगरपालिकेने ऐन उन्हाळ्यात प्रकल्पग्रस्तांचे नळाचे पाणी खंडीत केल्याने प्रकल्पग्रस्तांची गैरसोय होत आहे तरी याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करीत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०९-२०१६) :(१) प्रकल्पग्रस्तांनी नळ कनेक्शन घेतल्यापासून नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला होता. हे खरे आहे.

(२) इसबावी भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झाल्यापासून इसबावी परिसर व प्रकल्पग्रस्तांना नगरपरिषदेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. नगरपरिषदेमार्फत बेकायदेशिररित्या नळजोडण्या दिलेल्या नाहीत. इसबावी प्रकल्पग्रस्तांना नगरपालिकेमार्फत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जातो. संबंधित प्रकल्पग्रस्तांनी पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने पाणीपुरवठा खंडीत केला होता.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन वायुची गळती झाल्याबाबत**

(३९) ५८५०७ (२९-०८-२०१६). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वारजे (जि.पुणे) जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन या विषारी वायुची गळती झाल्याने महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे दिनांक २७ मे, २०१६ रोजी निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गॅस सिलिंडर चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने ही घटना घडल्याचे महापालिकेने केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी अधिकारी/कर्मचाऱ्यांवर व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीवर शासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०९-२०१६) :(१) हे अंशतः खरे आहे.

दिनांक २५ मे, २०१६ रोजी क्लोरीन वायुची गळती झाली हे खरे आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलेले नाही.

पाणीपुरवठा केंद्र चालविणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

(२) नाही.

(४) वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या फेज-२ जिओ मिलर यांचेकडे केंद्राची उभारणी व देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता ५ वर्षांसाठी दिले आहे. दिनांक २५.५.२०१६ रोजी क्लोरीन कंटेनर बदलून नव्याने चालू करण्यात आला. परंतु कंटेनरच्या कंट्रोल व्हॉल्व मधुन क्लोरीन वायुची गळती होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिओ. मिलर चे सहाय्यक केमीस्ट यांनी व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न केला. मे.जिओ मिलरच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणांचा वापर न करता गळती रोखण्यास गेल्यामुळे त्यांना क्लोरीन वायुचा त्रास झाला. सदर घटनेबाबत ठेकेदार मे. जिओ मिलर यांना आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना तातडीने करणेबाबत कळविले आहे. सहाय्यक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, पुणे यांचे सुचनेनुसार सुरक्षा व्यवस्था करण्याची निविदा काढण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**डहाणू (जि.पालघर) येथील पटेलपाडा रस्त्याच्या कामात  
नगरपरिषदेने अवास्तव खर्च केल्याबाबत**

(४०) ५९५३० (२६-०८-२०१६). श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू (जि.पालघर) येथील पटेलपाडा रस्ता सुस्थितीत असताना व नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव नसताना नगरसेवकांचे हीत जपण्याकरिता नगरपरिषदेकडून रस्त्याच्या कामावर ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून ठेकेदार व अधिकारी वर्ग यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०९-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र. ११ अन्वये सदर रस्त्याच्या कामास मंजूरी देण्यात आली असून कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजूरी प्राप्त झाल्यानंतरच ई-निविदा द्वारे कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याची बोगस  
कागदपत्रे देवून शासनाच्या सेवेत दाखल झाल्याबाबत**

(४१) ५९८१५ (२३-०८-२०१६). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यात सन २००५ ते २०१४ या कालावधीत स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याची बोगस पदव्या व कागदपत्रे देवून मोठ्या प्रमाणात शासनाच्या सेवेत दाखल झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त कालावधीत शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा शोध घेण्याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्र. १४०९८/२०१३ वरील निर्णयान्वये शासनास दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी स्वातंत्र्य सैनिकांच्या नोकरीतील पाल्यांचा शोध घेऊन किती जणांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या उपरोक्त याचिकेतील श्री.विजय उत्तम काळे, वरिष्ठ लिपीक, व्यवसाय व शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद यांना बढतर्फे करण्यात आले आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. संभाजी निलंगेकर-पाटील (२७-०९-२०१६) :**(१) अंशतः खरे आहे.

महसूल व वन विभाग यांचे पत्र दिनांक १२ मे, २००९ अन्वये औरंगाबाद जिल्ह्यातील एकुण २२० प्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती.

(२) अंशतः खरे आहे.

जनहित याचिका क्र.४३/२०११, श्री.पांडुरंग निवृत्ती मोने विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर मध्ये मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी दि.२६/७/२०१२ च्या आदेशान्वये, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक २४/६/१९९७ च्या नियमाप्रमाणे निर्णय घेण्याचे आदेशित केले होते. त्याअनुषंगाने एकुण ५० प्रकरणात शासकीय सेवेसाठी देण्यात आलेले नामनिर्देशपत्र रद्द केले होते. सदर निर्णयाच्या विरुद्ध श्री.विजय उत्तमराव काळे यांनी मा.मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे REVIEW APPLICATION व नंतर CIVIL APPLICATION दाखल केली होती. सदर प्रकरणात मा.मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांनी सदर याचिका निकाली काढत, जनहित याचिका क्र.४३/२०११ मध्ये दिलेला निर्णय काम ठेवण्यात आला आहे.

(३) एकूण २२० प्राप्त तक्रारीपैकी ५० स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्यांचे शासकीय सेवेसाठी देण्यात आलेले नामनिर्देशनपत्र रद्द केले आहे. तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना पुढील आवश्यक कार्यवाही करणेबाबत आदेश देण्यात आले आहेत.

(४) व (५) जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांचे चौकशी समितीने श्री.विजय उत्तम काळे यांची सेवा समाप्त केली होती. त्या अनुषंगाने श्री.काळे यांनी मा.उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील रिट याचिका क्र.५२२८/२०१४ दाखल केली. सदर याचिकेवर मा.उच्च न्यायालयाने श्री.विजय उत्तम काळे यांचे विरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत त्यांचे विरुद्ध प्रतिकूल/गंभीर कार्यवाही न करण्याबाबत आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने सादर केलेल्या माहितीनुसार श्री.काळे यांचा चौकशी कक्षाचा आदेशावर निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांचेकडून त्यांच्या मंत्रालयातील प्रशासकीय विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे.

#### **कल्याण (जि.ठाणे) आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याबाबत**

(४२) ६००७ (२९-०८-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण (जि.ठाणे) आधारवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मान्यता देऊनही त्याबाबत अद्याप काम सुरू झाले नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण-डोंबिवली शहरालागत असलेल्या आधारवाडी येथील क्षेपणभूमीला आग लागली असल्याचेही मे महिन्यात निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने सदर डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२६-०९-२०१६) :**(१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) आधारवाडी, कल्याण (प.) येथील क्षेपणभूमी शास्त्रोक्तरीत्या कायमस्वरूपी बंद करण्याकरीता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीने निविदा करारनामा करण्यास मान्यता दिली होती. मात्र निविदाधारकांनी निविदा करारनामा न केल्याने निविदेच्या विहित अटी व शर्तीनुसार उक्त निविदा रद्द करण्यात आली असून महानगरपालिकेकडून या प्रयोजनाकरीता फेरनिविदा मागविण्यात आली असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### मोताळा (जि.बुलडाणा) शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईबाबत

(४३) ६००९६ (२९-०८-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोताळा (जि.बुलडाणा) शहरास पाणी पुरवठा करणा-या नळगंगा व पलढग प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरातील पाणी टंचाई निवारणार्थ शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :**(१) व (२) मोताळा जि.बुलडाणा व इतर ४ गावांना नळगंगा धरणावरून प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे २० वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. २० वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्यास अडचणी आहेत हे खरे आहे. मोताळा ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना राबविण्याबाबत मुख्याधिकारी यांचे मार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय मोताळा शहरातून गेलेल्या नदीमधील गाळ काढून नदीचे रुंदीकरण व खोलीकरण केल्यामुळे भविष्यात शहरातील सार्वजनिक व खाजगी विहीरी / विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.



**सांगली-मिरज-कुपवाड या शहरांचा एलईडी दिव्यांसाठीचा आराखडा प्रलंबित असल्याबाबत**

(४४) ६१७७० (२६-०८-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली-मिरज-कुपवाड या शहरांचा एलईडी दिव्यांसाठीचा मेढामार्फत आराखडा तयार केला असून तो प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सद्यस्थितीत या शहरातील जवळपास ५०% दिवे बंद अवस्थेत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

महापालिकेअंतर्गत प्रभाग समित्यामधील विविध प्रकारचे एकूण ३०,६५० पथदिवे आहेत. प्रभाग समिती क्र.१, २, ३ व ४ अंतर्गत चारही ठिकाणी स्वतंत्र स्ट्रीट लाईट तक्रार निवारण कक्ष असून स्ट्रीट लाईट बाबतच्या दैनंदिन तक्रारींबाबतचे निराकरण शहर अभियंता व विद्युत अभियंता यांचेकडून करण्यात येते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये ड्रेनेजचे काम करताना कामगाराचा मृत्यु झाल्याबाबत**

(४५) ६१७७३ (२६-०८-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत जुन्या समडोळी रस्त्यावर सुरु असलेल्या ड्रेनेजच्या कामामध्ये योग्य ती सुरक्षितता नसल्यामुळे मातीचा ढिगारा कोसळून कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना माहे मे, २०१६ मध्ये घडली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या महापालिका प्रशासनातील अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२३-०९-२०१६) :(१) हे खरे आहे.

(२) व (३) संबंधित ठेकेदाराविरुद्ध सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला असून पोलीस चौकशी सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रोहा येथील अष्टमी नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत**

(४६) ६१८४४ (२९-०८-२०१६). श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रोहा (ता.रोहा, जि.रायगड) येथील अष्टमी नगरपरिषद हद्दीतील बहुतांश भागांमध्ये केलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक १५ मे नंतर रस्त्याचे डांबरीकरण करू नये असे शासनाचे परिपत्रक असतानाही जून महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याचे डांबरीकरण चालू होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दि.०७/०६/२०१६ च्या परिपत्रकान्वये उष्ण मिश्रीत पध्दतीने करण्यात येणाऱ्या डांबरीकरणचे कामे भारतीय रस्ते महासभेने निश्चित केलेल्या मानांकनाप्रमाणे कण्यात आली आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**हदगांव (जि.नांदेड) शहरातील वॉर्ड क्र.४ ग्रीनपार्क येथे सुरु असलेले सिमेंट कॉंक्रीट नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत**

(४७) ६२०२५ (२९-०८-२०१६). श्री.नागेश आष्टीकर-पाटील (हदगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हदगांव (जि.नांदेड) शहरातील वॉर्ड क्र.४ ग्रीनपार्क येथे नगरपरिषद अंतर्गत सुरु असलेले सिमेंट कॉंक्रीट नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सदर बांधकामाची चौकशी करावी असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद, हदगांव यांच्याकडे वैभव लव्हांडे यांनी माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्यासुमारास केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या निवेदानानुसार शासनाने चौकशी करून पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०९-२०१६) :(१) सिमेंट कॉंक्रीट नालीच्या बांधकामासंदर्भात श्री.वैभव लव्हांडे यांचा तक्रार अर्ज मुख्याधिकारी, हदगाव नगर परिषद यांच्याकडे प्राप्त झाला होता.

(२) ग्रामीण तंत्रनिकेतन नांदेड या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या तांत्रिक तपासणीचा अहवाल श्री.वैभव लव्हांडे यांना दि.२०.०५.२०१६ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आला आहे. या तांत्रिक तपासणी अहवालात "Physical parameters are found satisfactory" असे अभिप्राय नोंदविले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत**

(४८) ६२१९२ (२९-०८-२०१६). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांनी सहाय्यक आरोग्य अधिकारी असताना महापालिकेची परवानगी न घेता नायजेरीया या देशातील एका खाजगी संस्थेत प्रोजेक्टर मॅनेजर म्हणून ३ वर्षे सेवा केली असुनसुध्दा त्यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली असता म.ना.से. (वर्तणूक) नियम १९७९ च्या कलम ३ आणि १६ अन्वये उल्लंघन झाले असा चौकशीत ठपका ठेवुनही महापालिकेने कारवाई केली नसल्याने इतर अधिकाऱ्यांनी आयुक्त महानगरपालिका आणि मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक १८ मार्च, २०१६ रोजी वा त्या सुमारास तक्रार वजा निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०९-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी यांनी सहाय्यक आरोग्य अधिकारी असताना महानगरपालिकेची परवानगी न घेता, नायजेरीया या देशातील एका खाजगी संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून १ वर्ष ४ महिने सेवा केली आहे. तदनंतर त्यांना पुन्हा महानगरपालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहे.

(२) डॉ.दिपक परोपकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपी), नियम १९७९ च्या नियम ३ व १६ चे उल्लंघन केल्याने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीअंती त्यांच्यावरील दोषारोप अंशतः सिध्द झाल्याने त्यांना "ठपका ठेवणे" ही शास्ती देण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेतील इतर अधिकाऱ्यांकडून आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका अथवा मा.मुख्यमंत्री यांच्याकडे अशा आशयाचे तक्रारवजा निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(३) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ८ नुसार डॉ.परोपकारी यांची विभागीय चौकशी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेकडून दोषारोपपत्र बजावण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला तालुक्यातील भूमिगत स्वातंत्र सैनिकांच्या पेन्शन मंजूरीबाबत**

(४९) ६३०८६ (२९-०८-२०१६). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील भूमिगत स्वातंत्र्यसैनिक देविदास दगडूजी घरत, रा.कडेगाव ता. जि. अकोला, व मल्लीकार्जुनअप्पा नारायणअप्पा साखळकर, रा.वाडेगाव ता. बाळापूर जि. अकोला, यांना भूमिगत स्वातंत्र सैनिक पेन्शन मंजूरीबाबतचा अर्ज अकोला जिल्हा गौरव समितीच्या मंजूरीसह व जिल्हाधिकारी अकोला यांच्या शिफारस पत्रासह दिनांक ३ सप्टेंबर, १९९७ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे पाठविला असुन तो प्रलंबित असल्याचे माहे जून, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने सदर अर्जावर निर्णय घेऊन या भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन सुरु करणेबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील (२८-०९-२०१६) : (१) हे खरे नाही.

देविदास दगडूजी घरत, रा.कडेगाव ता.जि.अकोला यांचा स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनासाठी कोणताही अर्ज जिल्हाधिकारी अकोला यांचेकडून शासनाकडे प्राप्त झालेला नाही.

मल्लीकार्जुनअप्पा नारायणअप्पा साखळकर, रा, वाडेगाव ता.बाळापूर, जि.अकोला यांचे प्रकरणी जिल्हाधिकारी अकोला यांच्या दि.२५/०४/१९९७ च्या पत्रान्वये शासन निर्णयार्थ प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तथापि, शासन निर्णय दि.४/०७/१९९८ भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांसाठी विहित केलेल्या अनु. क्र. १ ते ४ मधील कोणत्याही निकषांची पूर्तता केलेली नसल्यामुळे त्यांची स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाची विनंती अमान्य करण्यात येऊन त्याप्रमाणे त्यांना दि.१६/४/२००३ च्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पोवनी (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या गावातील इमारतींना तडे गेल्याबाबत**

(५०) ६३६७३ (२९-०८-२०१६). अॅड.संजय धोटे (राजुरा) : सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वेकोलीच्या कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या गावातील इमारतींना तडे (भेगा) गेले असून अनेक इमारती कोसळून पडण्याचा धोका निर्माण झाल्याचे माहे मे, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पोवनी या गावाच्या मुख्य मार्गावर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीची शाळा असून स्फोटाच्या आवाजामुळे लहान विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते भयभित होत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर गावातील नागरीकांचे, विद्यार्थ्यांचे तसेच इमारतीच्या सुरक्षीततेबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (३०-०९-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) पोवनी कोळसा खाणीमध्ये ब्लास्टिंगचे काम केंद्रीय खाण सुरक्षा महानिर्देशालय (DGMS) चे नियम, शर्तीचे व कंट्रोल ब्लास्टिंग प्रणालीचे अनुषंगाने करण्यात येईल व ब्लास्टिंगमुळे होणारे कंप Within Permissible Limit मध्ये राहतील याबाबत योग्य दक्षता तसेच सतर्कता ठेवावी आणि याबाबत योग्य उपाययोजना अंमलात आणून मौजा पोवनी येथील गावठाणातील कोणत्याही इमारतीस कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत क्षेत्रिय महाप्रबंधक वेकोली बल्लारपूर क्षेत्र, चंद्रपूर यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर द्वारे कळविण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
नागपूर.

डॉ. अनंत कळसे  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा.